

महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१६

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

खानाबाद (जि.चंद्रपूर) तलावाचे बांधकाम अपूर्णावस्थेत असल्याबाबत

(१) ५४७७ (०७-०४-२०१५). श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) चंद्रपूर जिल्ह्यातर्गत सावली तालुक्यातील खानाबाद येथे करोडो रुपये खर्च करून महाराष्ट्र ग्रामीण रोहयो मधून नविन तलावाचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. परंतु अनेक वर्षांपासून सदर तलावाचे काम अर्धवट असल्यामुळे तलावात पाणी साठविता येत नसल्यामुळे खानाबाद परिसरातील शेतकरी सिंचन सुविधापासून वंचित राहत आहेत. या कारणास्तव शेतक-यांनी अनेकदा निवेदनाद्वारे मागणी करून सुध्दा अद्यापही तलावाचे काम पुर्ण करण्यात आले नसल्यामुळे शेतक-यांत तीव्र नाराजी पसरलेली आहे त्यामुळे खानाबाद तलावाचे अर्धवट असलेले बांधकाम तातडीने पुर्ण करण्याबाबत लोकप्रतिनिधींनी दिनांक २८ जानेवारी, २०१५ च्या सुमारास कार्यकारी अभियंता, पाटबंधारे चंद्रपूर आणि कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सिंचाई विभाग चंद्रपूर यांना दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर खानाबाद तलावाचे अर्धवट बांधकाम पुर्ण करण्यासाठी राज्य शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१२-०५-२०१६) :(१) होय.

(२) सदर काम महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत अपूर्ण आहे. तलावाचे काम कुशल व तांत्रिक स्वरूपाचे जास्त असल्यामुळे व पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्यामुळे हे काम मग्यारोहयो अंतर्गत पूर्ण करणे शक्य होत नाही.

सदर काम जलसंवर्धन खात्याच्या प्राप्त नियमित निधीतून पूर्ण करण्याच्या अनुषंगाने सदर कामा बाबतचे सुधारीत अंदाजपत्रक करण्याची कार्यवाही अधीक्षक अभियंता, जलसंधारण व मंडळ, नागपूर यांचेकडे सुरु आहे. ही कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून तलावाचे काम पूर्ण करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

जवळा बाजार (जि.हिंंगोली) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीबाबत

- (२) ५६१९ (१०-०४-२०१५). डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) जवळा बाजार (जि.हिंंगोली) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची नुतन इमारत बांधून पूर्ण होऊनही बांधकाम विभागाच्या अभियंत्याकडून काम पूर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र मिळण्यास दिरंगाई होत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यामुळे सन २००० साली वापरास अयोग्य ठरविण्यात आलेल्या जुन्या मोडकळीला आलेल्या इमारतीत सदयःस्थितीत अधिकारी/कर्मचारी काम करीत असल्याने त्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर कामाचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र तातडीने मिळण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१९-०८-२०१५) :(१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

नवीन इमारती मध्ये कार्यालय स्थलांतरीत झालेले आहे. तेव्हा सदयःस्थितीत अधिकारी/कर्मचारी यांच्या जीवास धोका निर्माण झाल्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

(३) सदर कामाचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिनांक ३१ मार्च, २०१४ रोजी देण्यात आलेले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

तळेगाव येथील विधवा महिला वच्छला ठाकरे यांना सिंचन विहिरीचा लाभ मिळण्याबाबत

- (३) १२५२६ (०८-०४-२०१५). अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) कोरडवाहू शेती ओलितासाठी यावी, तसेच सिंचन सुविधा वाढव्यात यासाठी मोर्शी तालुक्यांतर्गत येणाऱ्या तळेगाव येथे धडक सिंचन योजनेंतर्गत ७ विहिरींना मंजूरी मिळाली आहे, लक्ष्यांक पूर्ण होण्यासाठी गरज असतानाही एका विधवा महिलेला या लाभापासून वंचित राहावे लागले असल्याचे दिनांक २१ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, तळेगाव येथील विधवा महिला वच्छला ठाकरे यांनी सिंचन विहिरीचा लाभ मिळण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१२-०५-२०१६) :(१) व (२) धडक सिंचन विहिर योजनेअंतर्गत श्रीमती ठाकरे यांनी अर्ज केला होता. एकूण प्राप्त ४० अर्जांपैकी शासन विहित निकषानुसार ९ विहिरी मंजूर करण्यात आल्या. शेताच्या क्षेत्रफळानुसार श्रीमती ठाकरे यांचे नाव अनुक्रमांक १० वर नमूद होते.

सद्यःस्थितीत श्रीमती वत्सला ठाकरे यांची विहिर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सन २०१४-१५ मध्ये गट विकास अधिकारी, पंचायत समिती, मोर्शी यांचेकडून मंजूर करण्यात आली असून विहिरीचे काम सुरु करण्यात आले आहे. विहिरीचे काम प्रगतीपथावर असल्याचे गट विकास अधिकारी, पंचायत समिती मोर्शी यांनी अहवालात नमूद केले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

बाभुळगांव (जि.यवतमाळ) येथील ग्रामपंचायतअंतर्गत मनरेगा कामात झालेला गैरव्यवहार

(४) १३७३० (०९-०४-२०१५). श्री.मदन येरावार (यवतमाळ), श्री.राजेंद्र नजरधने (उमरखेड), श्री.संजिवरेड्डी बोदकुरवार (वणी) : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बाभुळगांव (जि.यवतमाळ) येथील ग्रामपंचायतमध्ये मनरेगाअंतर्गत सन २०१५ मध्ये वा त्या दरम्यान मनरेगाचे कुठलेही काम केलेले नसून तब्बल ६७ मजुरांना कामावर दाखवून मस्टर भरले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मनरेगाअंतर्गत गावातील विकासाकरीता पांदन रस्त्याचे कामे करून गावातील हजारो मजुरांच्या हातांना काम मिळते मात्र संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने अशा कामात गैरप्रकार करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मनरेगाच्या बाभुळगांव गा.पं.मधील गैरव्यवहाराबाबत संबंधीत विभागाद्वारे चौकशी व फौजदारी कार्यवाही करणार असल्याबाबत श्रीमती दिघाडे सभापती बाभुळगांव पं.स. यांनी संबंधीत गट विकास अधिकारी यांना निवदनाद्वारे कळविले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (०५-०१-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) उक्त प्रकरणाबाबत वृत्तपत्रामध्ये बातमी आली हे खरे आहे. परंतु याबाबत पंचायत समितीकडे निवेदन किंवा तक्रार प्राप्त झालेली नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मंगळवेढा तालुक्यातील मौजे पौट येथील साठवण तलावाचे काम बाधीत
शेतक-यांच्या हरकतीमुळे अद्याप सुरु झाले नसल्याबाबत**

(५) १३७७४ (०७-०४-२०१५). श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मंगळवेढा तालुक्यातील मौजे पौट येथील साठवण तलावाचे काम बाधीत शेतक-यांच्या हरकतीमुळे अद्याप सुरु झाले नसल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने या साठवण तलावाची पहाणी केली आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने शेतक-यांच्या हरकतीवर विचार करून साठवण तलावाचे काम पूर्ण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे ,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२६-०५-२०१६) :(१) होय.

- (२) व (३) मौजे पौट येथील साठवण तलावाचे काम बाधीत शेतक-यांच्या हरकतीमुळे सुरु झालेले नाही प्रकल्पांचे काम सुरु करण्यासाठी येथील भूसंपादन अडचणीवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत क्षेत्रिय स्तरावरून अनेकदा बैठका घेवून चर्चा करण्यात आल्या आहेत.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

खडकवासला कालव्याचे नुतनीकरण व अस्तरीकरण करण्याबाबत

(६) २८२४५ (२२-०१-२०१६). श्री.राहूल कुल (दौंड) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खडकवासला कालव्याने नुतनीकरण व अस्तरीकरण करण्याबाबत लोकप्रतिनिधी, यांनी मा.जलसंपदा मंत्री यांना माहे जून, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली,
- (३) असल्यास, खडकवासला कालव्यातून होणारी पाणी गळती रोखण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२९-०४-२०१६) :(१) होय.

- (२) व (३) कालव्याची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक कामांची अंदाजपत्रके तयार करण्याचे काम क्षेत्रिय स्तरावर सुरु आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

शिंदखेडा (जि.धुळे) पंचायत समितीच्या इमारत बांधकामाचा प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत

(७) २८९८८ (१४-०१-२०१६). श्री.जयकुमार रावल (शिंदखेडा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पंचायत समितीच्या (ता.शिंदखेडा, जि.धुळे) इमारत बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे गेल्या २ वर्षांपासून प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त पंचायत समितीत बांधकाम विभाग हा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात तसेच महिला व बालविकास विभाग देखील भाड्याच्या इमारतीत असल्याने नागरीकांना अडचणी येतात, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उर्वरित पंचायत समितीची इमारत देखील जीर्ण झाली असून सदरील इमारत बांधकामासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१७-०५-२०१६) :(१) अंशतः खरे आहे.

(२) होय.

(३) व (४) शिंदखेडा पंचायत समिती नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाच्या जिल्हा परिषदेकडून अद्यावत दरसूचीनुसार प्राप्त झालेल्या प्रस्तावास दिनांक २९.०४.२०१६ रोजी एकूण रु.२७४.५९ लक्ष किंमतीची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून सदस्यांना दिल्या जाणाऱ्या निधीत केलेला गैरव्यवहार

(८) २९०८४ (२०-०१-२०१५). श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून सदस्यांना दिल्या जाणाऱ्या ऐच्छिक निधीची खोटी देयके सादर केल्याचा प्रकार निदर्शनास आला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने याबाबत चौकशी केली आहे काय व चौकशीअंती काय आढळून आले,
- (३) असल्यास, चौकशीनुसार शासनाने दोषींवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२५-०५-२०१६) :(१) हे खरे नाही.

- (२) जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली असता तक्रारीत कोणतेही तथ्य आढळून आलेले नाही.
- (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे सुजातपूर (ता.खामगाव, जि.बुलडाणा) हे गाव मुख्य रस्त्याशी जोडण्याबाबत

(९) २९१७० (२०-०१-२०१६). अॅड.आकाश फुंडकर (खामगांव) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे सुजातपूर (ता.खामगाव, जि.बुलडाणा) हे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ पासून हाकेच्या अंतरावर असून देखील स्वातंत्र्य काळापासून मुख्य रस्त्याशी जोडले गेले नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दि. ०३ सप्टेंबर, २०१५ रोजी संबंधीत विभागाशी पत्र व्यवहार करून हे गाव मुख्य रस्त्याशी जोडण्यात यावे ही मागणी केली आहे काय, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर रस्ता करण्याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागांनी दुर्लक्ष केले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत विशेष बाब म्हणून हे गाव मुख्य रस्त्याशी जोडण्याचे आदेश तात्काळ देण्यात येणार आहेत काय,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२६-०५-२०१६) :(१) ते (४) होय.

(५) मौजे सुजातपूर हे गाव मुख्य रस्त्याशी जोडणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे निवेदन जिल्हा परिषदेकडे प्राप्त आहे.

लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ज्ञानगंगा प्रकल्पाच्या वितरीकेचा सेवापथ पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असून सेवापथावर काम करण्यास परवानगी मिळणेचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असून सेवापथावर काम करण्यास परवानगी मिळणेचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे जिल्हा परिषदेने पत्र दिनांक ९.१०.२०१५ अन्वये पाठविला असून दि.२८.१.२०१६ च्या पत्रान्वये स्मरणपत्र दिले आहे.

याबाबत जिल्हा परिषदेकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत काम केलेल्या

कंत्राटदारांना दयावयाचे देयक प्रलंबित असल्याबाबत

(१०) ३०१५२ (२२-०१-२०१६). श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर जिल्ह्यात पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत ११६ करोड रुपयांचे वर्क आर्डर देऊन कंत्राटदारांकडून अर्धेअधिक कामे करून घेतल्यानंतर कंत्राटदारांना पैसे देण्यात आले नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील संबंधित मा.मंत्र्यापासून ते मा.मुख्यमंत्री महोदयांपर्यंत या मुद्द्यावर चर्चा करून कंत्राटदारांना करोडो रुपयांची थकीत बाकी देण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कंत्राटदारांचे पैसे देण्यात न आल्याने पंतप्रधान ग्राम सडक योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रश्नाची दखल घेऊन पंतप्रधान सडक योजना बंद होऊ न देण्याबाबत तसेच या योजनेतील कंत्राटदारांची थकीत बाकी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२३-०५-२०१६) : (१), (२), (३), (४) व (५) चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग-१ व भाग-२ अंतर्गत रु.१०८.४७ कोटी किंमतीची २४ रस्ते व १ पुलाची कामे प्रगतीपथावर आहेत. सदर कार्यक्रमासाठी अद्यापपर्यंत चंद्रपूर जिल्ह्याकरीता रु.१२.४९ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

केंद्र शासनाकडून आवश्यक इतका निधी प्राप्त न झाल्यामुळे राज्यातील बहुसंख्य कामांची देयके प्रलंबित आहेत. केंद्र शासनाकडून आवश्यक इतका निधी प्राप्त करून घेण्याकरीता शासन स्तरावरून निधी मागणी बाबत सतत पाठपुरावा चालू आहे. तसेच विविध बैठकांमध्ये केंद्र शासनाकडे याबाबत मागणी करण्यात आलेली आहे.

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकास आराखडा (डीपी) तयार करून त्याचप्रमाणे

गावांचा विकास केला जाणार असल्याच्या निर्णयाबाबत

(११) ३०६२९ (१६-०१-२०१६). श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), डॉ.पतंगराव कदम (पलूस कडेगाव), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकास आराखडा (डीपी) तयार करून त्याचप्रमाणे गावांचा विकास केला जाणार असल्याचा निर्णय मा.महिला व बालविकास मंत्री यांच्या उपस्थितीत दिनांक १९ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या सादरीकरणावेळी घेतलेला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी घेतलेल्या निर्णयाचे थोडक्यात स्वरूप काय आहे व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) तसेच राज्यातील गावांचा विकास जलदगतीने व्हावा याकरिता सदर प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याची अंमबजावणी करण्यासंदर्भात आतापर्यंत कोणता पाठपुरावा केला वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१२-०५-२०१६) :(१) होय.

(२) व (३) १४ व्या वित्त आयोगाचा निधी मिळविण्यासाठी प्रत्येक ग्राम पंचायतीचा विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार, आमचं गाव, आमचा विकास या उपक्रम अंतर्गत ग्राम पंचायत विकास आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.

त्या अनुषंगाने आमचं गाव आमचा विकास या उपक्रमा अंतर्गत ग्राम पंचायत विकास आराखडा तयार करणेबाबतचा शासन निर्णय दिनांक ०४.११.२०१५ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यानुसार, कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना विविध सुविधा पुरविण्याबाबत

(१२) ३०६९० (२१-१२-२०१५). श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), अॅड.के.सी.पाडवी (अक्कलकुवा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील ७० टक्के कुटुंबांचे उत्पन्न ५ हजाराखाली असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची यादी करून अशा कुटुंबांना विविध सुविधा पुरविण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२५-०५-२०१६) :(१) नाही.

(२) व (३) राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे निश्चित करण्याकरीता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ करण्यात येत असून सदरील सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे. सदरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाकडून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे निश्चितीकरण करण्यात येणार आहे.

उदगीर (जि.लातूर) येथे पंचायत समितीची नवी इमारत बांधण्याबाबत

(१३) ३०७५५ (१६-०१-२०१६). श्री.सुधाकर भालेराव (उदगीर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उदगीर (जि.लातूर) येथील पंचायत समितीची इमारत जूनी व निजामकालीन असून या इमारतीच्या भिंती व छत पूर्णतः मोडकळीस आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात यावी यासाठी लोकप्रतिनिधींनी माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान शासनाकडे मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

वि.स. १५० (९)

- (३) असल्यास, पंचायत समितीच्या नवीन इमारत बांधकामाबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहेत,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१३-०५-२०१६) :(१) होय.

- (२) हे खरे नाही.
- (३) जिल्हा परिषदेकडून त्रुटीच्या पुर्ततेसह परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यावर छाननी अंती सदरहू प्रस्तावास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येईल.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

अहमदनगर जिल्हा परिषदमधील ८१६ रिक्त पदे भरण्याबाबत

(१४) ३१०५७ (१६-०१-२०१६). श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अहमदनगर जिल्हा परिषदमध्ये गट-क ची ६९० व गट-ड ची १२६ पदे अशी एकूण ८१६ पदे रिक्त असल्याची माहिती दिनांक १२ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असूनही सदरहू रिक्त पदे न भरल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण पडत असल्यामुळे ग्रामीण विकासही बंद झालेला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरहू पदे रिक्त असण्याची कारणे काय आहेत,
- (४) सदरहू रिक्त पदे आतापर्यंत शासनाकडून भरली गेली आहेत काय ?

श्रीमती पंकजा मुंडे (२५-०५-२०१६) :(१) होय,

- (२) रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार इतर कर्मचाऱ्यांना देण्यात आला असल्याने विकासाची कामे सुरु आहेत.
- (३) सदरची पदे सेवानिवृत्ती व पदोन्नतीमुळे रिक्त झाली आहेत.
- (४) सन २०१५-१६ मध्ये गट "क" व गट "ड" संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविलेली भरतीप्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. भरती प्रक्रिया पुर्ण होताच सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येत आहे.

अहमदनगर जिल्हातील ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगाकडून

मिळालेला निधी विना वापर पडून असल्याबाबत

(१५) ३१०६० (२२-०१-२०१६). श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) १४ व्या वित्त आयोगाचा पहिला हप्ता म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील ग्राम पंचायतींना ४७ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मिळाल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू निधी अहमदनगर जिल्हा परिषदेत खर्च न केल्याने विना वापर पडून आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरहू निधी खर्च न करण्याची कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, सदरहू निधी आतापर्यंत ग्रामपंचायतींना देण्यात आला आहे काय ?

श्रीमती पंकजा मुंडे (२५-०५-२०१६) :(१) होय.

(२), (३) व (४) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चौदाव्या वित्त आयोगांतर्गत पहिल्या आर्थिक वर्षाच्या (सन २०१५-१६) बेसिक ग्रँटच्या वितरीत निधीतून ग्रामपंचायतींनी करावयाचा विनियोग, त्याचे नियोजन व संनियंत्रण याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्याची कार्यवाही सुरु होती. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना ग्रामविकास विभागाने दि.२१ डिसेंबर, २०१५ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार सदर निधी खर्च करण्याकरिता ग्रामपंचायतींना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पोशीर (ता.कर्जत, जि.रायगड) ग्रामपंचायत हद्दीतील पोशिर ते माले या ३ कि.मी च्या रस्त्यावर पोशीर नदीजवळील रस्त्याची दुरुवस्था झाल्याबाबत

(१६) ३१७३५ (२२-०१-२०१६). श्री.मनोहर भोईर (उरण), श्री.भरतशेठ गोगावले (महाड) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पोशीर (ता.कर्जत, जि.रायगड) ग्रामपंचायत हद्दीतील पोशिर ते माले या ३ कि.मी च्या रस्त्यावर पोशीर नदीजवळील रस्ताची १० महिन्यांपुर्वी दुरुवस्था झाली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरचा रस्ता खचल्याने या भागात अपघाताचे प्रमाण वाढले असून या ठिकाणी रस्ता खचल्याच्या संदर्भात कोणताही सूचना फलक लावण्यात आले नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरचा रस्ता तातडीने दुरुस्त करून रस्त्यावर संरक्षक भिंत बांधण्याची मागणी तेथील शेतकरी व प्रवाशांनी केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२६-०५-२०१६) :(१) होय, हे खरे आहे, तथापि सदर रस्त्यावर वाहतूक सुरळीत सुरु आहे.

- (२) अपघाताचे प्रमाण वाढलेले नाही.परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना फलक लावण्यात आलेला आहे.
- (३) होय, हे खरे आहे.

(४) व (५) पोशीर माले फोंड्याची वाडी नारळाची वाडी पादीरवाडी ओलमन चई चवणे नांदगाव खांडस इतर जिल्हा मार्ग क्र.२५ असून प्रश्नांकित रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सन २०१५-१६ अंतर्गत जिल्हा परिषद सेस मधून मंजूर असून निविदा प्रक्रिया चालू आहे. तसेच या रस्त्यावरील पुलाचे जोडरस्त्यालगत संरक्षक भिंत बांधण्याचे काम रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड यांच्याकडे मंजूर आहे.

आंबेपूर (ता.अलिबाग, जि.रायगड) ग्रामपंचायतीसाठी डम्पींग ग्राऊंडची व्यवस्था करण्याबाबत

(१७) ३२०४३ (२२-०१-२०१६). श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.धैर्यशील पाटील (पेण), श्री.जीवा गावित (कळवण) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) आंबेपूर (ता.अलिबाग, जि.रायगड) ग्रामपंचायत हद्दीतील कचरा टाकण्यासाठी डम्पींग ग्राऊंड उपलब्ध नाही, हे खरे आहे काय,
- (२) आंबेपूर ग्रामपंचायतीने संबंधीत विभागाकडे सातत्याने मागणी करूनही डम्पींग ग्राऊंडसाठी अद्यापही जागा उपलब्ध करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासन आंबेपूर ग्रामपंचायतील डम्पींग ग्राऊंडसाठी जागा उपलब्ध करून देणार आहे काय,
- (४) असल्यास, त्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (३०-०५-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२), (३), (४) व (५) ग्रा.पं.आंबेपूर यांनी ग्रामपंचायत हद्दीतील शहापूर खाडीच्या मोकळ्या जागेतील शासकीय गुरचरण जमिनिची डंपिंग ग्राऊंडसाठी मागणी केलेली होती. तथापि,सदर जागा सीआरझेड क्षेत्रामध्ये येत असून सीआरझेड अधिसूचना २०११ नुसार सीआरझेड ? (CRZ १) मध्ये कोणतेही बांधकाम,भराव अनुज्ञेय नाही. त्यामुळे महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी यांनी सदर जागेचा डंपिंग ग्राऊंडसाठी वापर करण्यास परवानगी दिलेली नाही.

नांदेड जिल्ह्यातील रस्त्यांची कामे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत प्रलंबित असल्याबाबत

(१८) ३२२५१ (२२-०१-२०१६). श्री.सुभाष साबणे (देगलूर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड जिल्ह्यातील १ कावळगाव-बळेगाव २. लोणी अंबुलगा ३.मरखेल-लोणी (ता.देगलूर) रस्त्यांची कामे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत प्रलंबित ठेवल्याप्रकरणी इन्डोटेक इन्फ्रास्ट्रक्चर जि.जि.कन्ट्रक्शन व शंकर कन्ट्रक्शन यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, कोणत्या कलमाखाली कारवाई करण्यात आली वा येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२३-०५-२०१६) :(१) व (२) अंशतः खरे आहे. प्रश्नांकित कावळगाव-बळेगाव या रस्त्याच्या कामास रु.२०००/- प्रतिदिन व लोणी अंबुलगा या रस्त्याच्या कामास रु.१००/- प्रतिदिन तसेच मरखेल-लोणी (रा.मा.२२६ मखरेल किणी रस्ता) हे देखभाल दुरुस्तीअंतर्गत असलेल्या कामास रु.१००/- प्रतिदिन याप्रमाणे स्टॅण्डर्ड बीडींग डॉक्युमेंट मधील कलम ४४ नुसार आकारण्यात आलेले आहेत.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील २७ हजाराहून अधिक ग्रामपंचायतीना लेखा संहिता लागू
करूनही अंमलबजावणी प्रलंबित असल्याबाबत**

(१९) ३२३६८ (१६-०१-२०१६). श्री.संजय सावकारे (भुसावळ), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.क्षितीज ठाकूर (नालासोपारा), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.विलास तरे (बोईसर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ग्रामविकास विभागाने सन २०११ मध्ये राज्यातील २७ हजाराहून अधिक ग्रामपंचायतींना लेखा संहिता लागू केली होती, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, उक्त लेखा संहितांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदांवर सोपविण्यात आलेली असून अद्यापी ४ वर्षे उलटूनही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, व त्यात काय आढळून आले,
(४) असल्यास, चौकशीनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(५) नसल्यास, सदरहू संहितेच्या अंमलबजावणीत होत असलेल्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२९-०२-२०१६) :(१) महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता, २०११, ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या क्र.ग्रापंस-२००२/प्र.क्र.१३५/वित्त-४, दि.१७ ऑक्टोबर, २०१३ व्या अधिसूचनेअन्वये प्रसिध्द करण्यात आली आहे.

- (२) अशी बाब शासनाच्या निदर्शनास आलेली नाही.
(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**आरग (ता.मिरज, जि.सांगली) येथील महिला सरपंचाला
डावलून उपसरपंचाने ध्वजारोहण केल्याबाबत**

(२०) ३२३९७ (२२-०१-२०१६). श्री.नसीम खान (चांदिवली) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आरग (ता.मिरज, जि.सांगली) येथील बौध्द महिला सरपंच असून स्वातंत्र्यदिन कार्यक्रम नियोजनाबाबत ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक १४ ऑगस्ट, २०१५ रोजी बैठक आयोजित करण्यात येऊन, सरपंचाचे हस्ते ध्वजारोहण करण्याचे निश्चित करण्यात आले असताना दिनांक १५ ऑगस्ट, २०१५ रोजीचा स्वातंत्र्यदिन कार्यक्रम सुरु होताच सरपंचाला डावलून उपसरपंचाने ध्वजारोहण केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरची कृतीही अयोग्य असल्यामुळे तेथील लोकांनी सदरच्या कृतीला आक्षेप घेतला असून, उपसरपंचाने त्यांना अपमानास्पद वागणूक दिली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास या प्रकरणी जिल्हाधिकारी, सांगली यांच्याकडे तेथील ग्रामस्थांनी दिनांक १७ ऑगस्ट, २०१५ रोजी निवेदन देऊन उपसरपंचावर कारवाई करण्याची मागणी केली असून, कारवाई न केल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणी जिल्हाधिकारी सांगली यांनी केलेल्या चौकशीत काय आढळून आले, त्यानुसार जातीवादी प्रवृत्तीला आवर घालण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (१३-०५-२०१६) :(१), (२) व (३) होय, हे खरे आहे.

(४) सदर प्रकरणी केलेल्या चौकशीत गैरवर्तणुकीबद्दल उपसरपंच दोषी असल्याचे सकृतदर्शनी आढळून आल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३९ अन्वये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली यांचे मार्फत कारवाई सुरु केली आहे.

चंदगड (जि.कोल्हापूर) येथील शिक्षक कॉलनीच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याबाबत

(२१) ३२५६३ (२२-०१-२०१६). श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंदगड (जि.कोल्हापूर) येथील शिक्षक कॉलनीकडे जाणा-या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रस्त्याची शासनाने पाहणी केली आहे काय,

(३) असल्यास, पाहणीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुसार सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (३०-०५-२०१६) :(१) होय हे खरे आहे.

(२), (३) व (४) सदर रस्ता ग्रामपंचायत चंदगड यांच्या अखत्यारितील १२०० मीटर लांबीचा असून त्यापैकी ३२५ मीटर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले असून रस्त्याचे उर्वरित काम निधीच्या उपलब्धतेनुसार करण्यात येईल.

गेरू माटरगाव, खामगाव (जि.बुलडाणा) या गावाला जोडणारा रस्ता नसल्याबाबत

(२२) ३३२६९ (२०-०१-२०१६). अॅड.आकाश फुंडकर (खामगांव) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गेरू माटरगाव, खामगाव (जि.बुलडाणा) या गावाला जोडणारा रस्ता स्वातंत्र्य काळापासून बांधण्यात आला नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यामुळे हे गाव विकासापासून वंचित आहे तसेच या गावाला जोडणारा रस्त्याचे बांधकाम न करण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, या गावातील नागरिक, विद्यार्थी व महिला यांना ७ कि. मी. पायी चालत जावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या रस्त्याचे बांधकामाबाबत संबंधितांना तात्काळ आदेश देण्यात येणार आहेत काय,
- (५) असल्यास, त्यानुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२६-०५-२०१६) :(१) व (२) होय.

जमिन उपलब्ध नसल्यामुळे रस्त्याचे काम होऊ शकले नाही.

- (३) नागरिक, विद्यार्थी व महिला यांना सारोळा गावापासून २ कि.मी. पायी जावे लागते.
- (४), (५) व (६) जिल्हा वार्षिक योजना सन २०१५-१६ मध्ये ह्या रस्त्याचे खडीकरणाचा एक थर व एक रपटा बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून सदर काम निविदा प्रक्रियेत आहे. तसेच उर्वरित डांबरीकरण, मोठ्या यांची कामे जिल्हा परिषदेला प्राप्त निधी व निकषाच्या अधिन राहून टप्प्या-टप्प्याने करण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन आहे.

जानगंगा नदीवरील मोठ्या पुलाच्या बांधकामाकरीता सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांना जिल्हा परिषदेकडील दिनांक २२.०१.२०१६ च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.

राज्यातील पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजना बंद पडण्याच्या मार्गावर असल्याबाबत

(२३) ३३४३९ (१६-०१-२०१६). श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजना बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे माहे जुलै, २०१५ वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करून समृद्ध गावांची निर्मिती करण्यासाठी पोषक ठरणारी ती योजना सुरु ठेवण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२५-०५-२०१६) :(१) नाही.

राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरीता २०१० पासून राज्यात पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राबविण्यात येत आहे. आता सदरील योजनेचे रूपांतर "स्मार्ट ग्राम" योजनेत करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन असून याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**हदगांव (जि.नांदेड) तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी
मानव विकासच्या बसेस सुरु करण्याबाबत**

(२४) ३४५८६ (२०-०१-२०१६). श्रीमती अमिता चव्हाण (भोकर), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव) : सन्माननीय नियोजन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) हदगांव (जि.नांदेड) तालुक्यातील येथे अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी शाळेला जाण्यासाठी मिळेल त्या वाहनाने दररोज प्रवास करत असल्यामुळे मानव विकास मिशनची बस तालुका सधन म्हणून एकही सुरु नसल्याचे माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर तालुक्यात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मानव विकासच्या बसेस सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (१५-०३-२०१६) :(१) नाही, नियोजन विभाग, शासन निर्णय क्रमांक :- माविमि-२०१०/प्र.क्र.८१/का-१४१८,दि.१९/७/२०११ अन्वये सन २००१ च्या जनगणनेनुसार तालुक्यातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण व सन २००२ च्या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील दारिद्रेषेखालील कुटुंबांचे प्रमाण या दोन निकषांच्या आधारे मानव विकास कार्यक्रमांतर्गत राज्यातील १२५ तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातील हदगांव या तालुक्याचा समावेश नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत मंजूर केलेली दहन व दफन भूमीची
७९ कामे रद्द करण्यात आल्याबाबत**

(२५) ३४६८५ (१६-०१-२०१६). श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर (लोहा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत सन २०१४-१५ मध्ये मंजूर केलेल्या दहन व दफन भूमीच्या ७९ कामाची काम करण्याची मुदत माहे मार्च, २०१६ पर्यंत असतांना तसेच अनेक कामे पूर्ण झालेली असतांना ७९ कामे नियमबाह्य रद्द करण्यात आल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कामे रद्द करण्याची कारणे काय आहेत व त्याबाबत चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत निष्कर्ष काय आहेत व त्यानुषंगाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (३०-०५-२०१६) :(१) होय हे खरे आहे.

(२), (३) व (४) सन २०१४-१५ मध्ये १०८ कामांना मंजूरी देण्यात आली होती. तथापि,निधी कमी पडल्याने या कामांपैकी सुरु न झालेली ७९ कामे रद्द करण्यात आलेली होती. सदर रद्द केलेल्या कामांना सन २०१५-१६ या वित्तीय वर्षात नव्याने मंजूरी देण्यासाठीची कार्यवाही करण्यात येत आहे.

**कोरपना (जि.चंद्रपूर) तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायती अंतर्गत
शौचालय बांधकामात झालेला गैरव्यवहार**

(२६) ३५०५२ (१४-०१-२०१६). श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोरपना (जि. चंद्रपूर) तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायती अंतर्गत शौचालय बांधकामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याने त्यांची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी दिनांक २२ ऑगस्ट, २०१५ रोजीच्या सुमारास संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गावकऱ्यांच्या मागणीनुसार या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,

(३) चौकशीनुसार संबंधितावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१३-०५-२०१६) :(१) हे खरे आहे.

(२) पंचायत समिती, कोरपना मार्फत चौकशी करण्यात आली असून चौकशीत कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार आढळून आला नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी विभागांतर्गत शेतकऱ्यांसाठी
विविध कल्याणकारी योजना न राबविल्याबाबत**

(२७) ३५१४२ (२२-०१-२०१६). श्री.गोवर्धन शर्मा (अकोला पश्चिम) : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करित आहे परंतु अकोला जिल्ह्यातील रोजगार हमी विभागाचे उपजिल्हाधिकारी यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी विभागांतर्गत शेतकऱ्यांच्या हिताच्या ८० कोटी रुपयांच्या विविध कल्याणकारी योजना राबविलेल्या नसल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर योजना राबविल्या नसल्याने जिल्ह्यातील ३२ हजार २४० लाभधारक या योजनेपासून वंचित राहिले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू प्रकणी चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीनुसार या योजना जिल्ह्यात न राबविण्याची कारणे काय आहेत व चौकशीअंती काय आढळून आले,

(५) असल्यास, सदरहू योजना जिल्ह्यात न राबविल्याबाबत उपजिल्हाधिकारी यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (११-०५-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**जळगांव जिल्हयातील चोपडा मतदारसंघात जिल्हा परिषद बांधकाम
विभागाकडे ३१० किमी लांबीचे रस्ते वर्ग झाल्याबाबत**

(२८) ३५४४९ (२०-०१-२०१६). श्री.चंद्रकांत सोनावणे (चोपडा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जळगांव जिल्हयातील चोपडा मतदारसंघात जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे ३१० किमी लांबीचे रस्ते वर्ग झाले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, चोपडा मतदारसंघातील रस्ते हे काळ्या मातीतून जात असल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत कामांसाठी निधी कमी उपलब्ध केला जात होता, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, निधी कमी उपलब्ध झाल्यामुळे रस्त्यांची दुरुवस्था झाली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या रस्त्यांच्या बांधणीसाठी निधीची तरतूद करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२६-०५-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) ते (५) प्रश्न उद्भवत नाही.

परभणी जिल्हयाच्या जिल्हा परिषद नूतन इमारतीचे काम निधी अभावी प्रलंबित असल्याबाबत

(२९) ३५५३६ (१४-०१-२०१६). डॉ.राहूल पाटील (परभणी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) परभणी शहरातील प्रियदर्शनी क्रीडा संकुलाच्या लागत जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून करण्यात येत आहे तरी अद्याप ते पूर्ण झाले नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या इमारतीच्या बांधकामासाठी शासनाकडे ७ कोटी रुपयांचा निधी मागितला असून फक्त ५ कोटी रुपये दिल्याने हे काम अपूर्णावस्थेत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या कामास अपूर्ण निधी देण्याची कारणे काय आहेत व सदर निधी तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहे,
- (४) असल्यास, याबाबतची सदयःस्थिती काय आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (१३-०५-२०१६) :(१) होय.

(२), (३) व (४) जिल्हा परिषद परभणी प्रशासकीय इमारत बांधकामाकरीता जिल्हा परिषदेकडून प्राप्त निधीच्या मागणी नुसार कामाची प्रगती विचारात घेवून जिल्हा परिषदेला निधी वितरीत करण्यात येत आहे.

**उल्हासनगर मधील म्हारळ, वरप व कांबा या ग्रामीण भागांना
मुलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत**

(३०) ३५६३४ (१४-०१-२०१६). श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर मतदार संघात म्हारळ, वरप व कांबा हे ग्रामीण भाग येत असून त्या गावातील नागरिकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णय क्रमांक विकास -२०१५/प्र.क्र. ५२/ यो ६ दि. २७ मार्च, २०१५ नुसार मा. लोकप्रतिनिधी, मा. मंत्री ग्रामविकास विभाग यांच्याकडे सुमारे रु. २.५० कोटीची निधी उपलब्ध करून देण्याची मागणी दि. ३ ऑगस्ट, २०१५ रोजी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाच्या वतीने कोणतीही कार्यवाही झालेली नसल्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामे निधी अभावी बंद राहिल्याने नागरिक व ग्रामस्थानिकांमध्ये शासनाविरुद्ध असंतोषाचे वातावरण निर्माण होत असल्याचे ही निदर्शनास येत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (३०-०५-२०१६) :(१) होय हे खरे आहे.

(२) नाही.

(३) व (४) लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या गावंतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये म्हारळ येथे रस्ता बांधकामासाठी रु.१४.०० लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला असून सदर कामे निविदा स्तरावर आहेत. तसेच म्हारळ, वरप व कांबा या गावांमध्ये शासनाच्या इतर योजनांमधूनही रु.२.१५ कोटी इतक्या रकमेची विविध विकास कामे मंजूर करण्यात आलेली आहेत.

**जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीमार्फत विविध वस्तूंचे वाटप
करून मागासवर्गीयांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याबाबत**

(३१) ३५८२२ (२३-१२-२०१५). श्री.चंद्रकांत सोनावणे (चोपडा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासन मागासवर्गीयांना स्वयंरोजगाराकरिता वस्तूंच्या स्वरूपात चक्की, मंडप साहित्य, शेवया- मशिन, पिको-फॉल मशिन अशा प्रकारे वस्तूंचे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीमार्फत वाटप करून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येतो, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जळगांव जिल्हा परिषदेच्या उत्पादनातून समाजकल्याण विभागाला २० टक्के रक्कम दिली जात असून त्यातून समाजकल्याण समिती या मागासवर्गीयांच्या निधीतून विद्युत इलेक्ट्रीक हायमास्ट लॅम्प जास्तीच्या प्रमाणात घेत असून यामुळे मागासवर्गीयांचा निधी कमी होत आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, अशा प्रकारे मागासवर्गीयांच्या निधीतून विद्युत पथदिव्यांच्या खरेदीवर काही मर्यादा आणून मागासवर्गीयांना वैयक्तिकरित्या रोजगार उपलब्ध करण्याकरीता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२५-०५-२०१६) :(१) होय.

- (२) जिल्हा परिषदेच्या २०% निधीतून वैयक्तिक तसेच सामुहिक स्वरूपाच्या योजना जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या असून सर्व निधी मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी खर्च करण्यात आला असल्याने मागासवर्गीयांचा निधी कमी झालेला नाही.
- (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यामध्ये दुष्काळमुक्त शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतून शेततळी घेण्याच्या निर्णयाबाबत

(३२) ३५९५१ (२२-०१-२०१६). श्री.अनिल बाबर (खानापूर) : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यामध्ये दुष्काळमुक्त शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतून शेततळी घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ च्या दुसऱ्या आठवड्यात वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर शेततळी दुष्काळग्रस्त जिल्ह्यात घेण्यात येणार आहे काय, तसेच सदर योजनेचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१२-०५-२०१६) :(१), (२) व (३) नाही. तथापि राज्यात मागेल त्याला शेततळे योजना राबविण्याचा निर्णय फेब्रुवारी, २०१६ मध्ये घेण्यात आला आहे. सदर योजना अनुदान स्वरूपाची योजना आहे.

मागील ५ वर्षात एक वर्ष तरी ५० पैसे पेक्षा कमी पैसेवारी जाहिर झाली आहे. अशा गावातील लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ५१,५०० शेततळी घेण्यात येणार आहेत. याबाबत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**यावल (जि.जळगाव) येथील बामणोद ते राजोरा फाटा (जूना आग्रा)
रस्त्याचे काम प्रलंबित असल्याबाबत**

(३३) ३६०९१ (२२-१२-२०१५). श्री.हरीभाऊ जावळे (रावेर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) यावल (जि.जळगाव) येथील बामणोद ते राजोरा फाटा (जूना आग्रा) रस्त्याचे काम प्रलंबित व संधगतीने सुरु आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वरील रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे काय,
- (३) असल्यास, वरील रस्त्याचे बांधकामाकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत काय,
- (४) असल्यास, संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२३-०५-२०१६) :(१) हे खरे नाही. सदर काम भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेले आहे.

(२), (३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजा जरंग (ता.घाटंगी, जि.यवतमाळ) येथील शौचालय व रोहयो
अंतर्गत झालेल्या सिंचन विहीरीच्या चौकशीबाबत**

(३४) ३६८४६ (१४-०१-२०१६). श्री.राजू तोडसाम (अर्णी) : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजा जरंग (ता.घाटंगी, जि.यवतमाळ) येथील शौचालय व रोहयो अंतर्गत झालेल्या सिंचन विहीरीची चौकशी करणेबाबतचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधी (आर्णी) यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिनांक ११ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर निवेदनावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) असल्यास, त्याचे थोडक्यात स्वरूप काय आहे,
- (४) नसल्यास, त्याचे कारण काय आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (११-०५-२०१६) :(१) होय.

- (२) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) जि.प. यवतमाळ यांचे मार्फत चौकशी करण्यात आली.
- (३) चौकशीत दोषी आढळून आलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.
- (४) कार्यवाही सुरु आहे.

पाटण (जि.सातारा) तालुक्यातील मौजे जिंती मोडकवाडी

सातर रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत असल्याबाबत

(३५) ३६८४७ (१४-०१-२०१६). श्री.शंभूराज देसाई (पाटण) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे मोडकवाडी व सातर (ता.पाटण, जि.सातारा) या गावांना जोडणा-या जिंती मोडकवाडी सातर या रस्त्याच्या कामांस सन २००६ मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत मंजूरी देण्यात आली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मौजे जिंती मोडकवाडी सातर या ४ कि.मी. अंतराच्या रस्त्यांच्या कामास सुरुवात झाल्यानंतर मोडकवाडी येथील काही लोकांनी कामांत अडचणी निर्माण केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सन २००६ पासून आजपर्यंत या रस्त्याच्या कामात अडचणी निर्माण करणा-यांनी बंद ठेवल्याने सुमारे २५०० लोकांना हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगावे लागत असून सदर रस्त्याकरीता वापरात येणारी जमीन शासनाने ताब्यात घ्यावी व रस्त्यांचे काम पूर्ण करावे याकरीता या गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, सातारा यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणीही केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, शासनाने या सर्व प्रकरणाची चौकशी केली आहे काय, चौकशी केली नसल्यास चौकशी न करण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२५-०२-२०१६) :(१) प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या मार्गदर्शक सुचना व निकषानुसार टप्पा-५ मध्ये जिंती ते मोडकवाडी या रस्त्याच्या कामास मंजूरी मिळालेली आहे. मोडकवाडी ते सातर या रस्त्याचे काम प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या निकषात बसत नाही.

(२) स्थानिक शेतक-यांनी त्यांच्या मालकीच्या जमीनीतून काम करण्यास नकार दिला व मा.न्यायालयात दावा दाखल केला. मा.न्यायालयाने सदर शेतकऱ्यांच्या मिळकतीतून रस्ता करण्यास प्रतिबंध केला आहे. त्यामुळे योजनेच्या निकषांप्रमाणे व निविदा अटी व शर्तीनुसार सद्यःस्थितीत सदरचे काम आहे त्या स्थितीत अंतिम करण्यात आलेले आहे.

(३) व (४) या प्रकरणी जमीन संपादनाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी, सातारा यांना निवेदन दिलेले आहे.

तथापि, प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या मार्गदर्शक सुचना व निकषानुसार रस्त्यासाठी लागणारी जमीन संपादन करण्याची तरतूद नसल्याने व रस्त्याचे काम आहे त्या स्थितीत अंतिम केलेले असल्याने तदनुषांगिक पुढील कार्यवाहीचा प्रश्न उद्भवत नाही.

फुलंब्री तालुक्यात मजुरांना रोजगार हमी योजना अंतर्गत कामे उपलब्ध करून देण्याबाबत

(३६) ३८८०६ (२०-०१-२०१६). श्री.सुरुपसिंग नाईक (नवापूर), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) फुलंब्री तालुक्यात नोंदणीकृत मजुरांची संख्या ७८ हजार आहे यातील केवळ ११ हजार मजुरांना कामे मिळाली तर १२ हजार मजूर कामाच्या प्रतिक्षेत असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, कामांच्या प्रतिक्षेत असलेल्या मजुरांना रोजगार हमी योजना अंतर्गत कामे उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१२-०५-२०१६) :(१) नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या संबंधीत अधिकाऱ्याच्या कार्यपध्दतीमुळे ग्रामीण भागाचा विकासासाठी दिलेला निधी विनावापर पडून असल्याबाबत

(३७) ३८९१६ (२०-१-२०१६). डॉ.अशोक उईके (राळेगाव), श्री.मदन येरावार (यवतमाळ) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) यवतमाळ जिल्हा परिषदेला, ग्रामविकास विभागाने २०१० ते २०१३ या आर्थिक वर्षात विविध योजनेवर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्याचे निर्देश दिल्याचे दिनांक ८ ऑगस्ट, २०१५ रोजीच्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरेआहे काय,
- (२) असल्यास, प्रा.आ.केंद्र इमारती बांधकाम सिंचन विभाग, समाजकल्याण विभाग, कृषी विभाग, पाणी पुरवठा विभाग, शिक्षण विभाग, जिल्हापरिषदे अंतर्गत येणा-या विभागात दिलेले अनुदान वेळेत खर्च झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, जिल्हा परिषदेच्या संबंधीत अधिका-याच्या कार्यपध्दतीमुळे ग्रामीण भागाचा विकास झाला नाही व निधी अखर्चीत राहिला असल्याने संबंधीतावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (२५-५-२०१६) :(१) हे खरे आहे.

(२) हे अंशतः खरे आहे.

(३) सन २०१०-२०१३ या कालावधीत रु.२५२,२१,६८,७९२/- इतका निधी जिल्हा परिषदला प्राप्त झाला होता. सदर प्राप्त निधीपैकी रु.२०८,३७,५२,४७३/- इतका खर्च झालेला आहे. उर्वरित निधी खर्च करण्याची कार्यवाही सुरु आहे.

नागपूर जिल्ह्यातील खिंडसी जलाशयाचे पाणी रामटेक आणि मोहाडी तालुक्यातील कोरडवाहू शेतीला मिळण्याबाबत

(३८) ३९१५४ (२०-०१-२०१६). श्री.चरण वाघमारे (तुमसर), श्री.राजेश काशीवार (साकोली) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर जिल्ह्यातील खिंडसी जलाशयाचे पाणी रामटेक आणि मोहाडी तालुक्यातील कोरडवाहू शेतीला मिळण्याबाबत लोकप्रतिनिधीनी दिनांक १८ डिसेंबर, २०१४ रोजी निवेदन दिले होते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर कोरडवाहू शेतीला पाणी न मिळाल्यामुळे यावर्षी सुद्धा शेती नापीक झाली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाचे कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२१-०३-२०१६) :(१) होय.

- (२) शेतक-यांकडून अथवा महसूल खात्यांकडून अशाप्रकारचे निवेदन प्राप्त नाही. तसेच दिनांक १८/१२/२०१४ चे निवेदनातही याबाबत उल्लेख नाही.
- (३) खिंडसी पुरक कालव्याद्वारे पॅच प्रकल्पातील अतिरिक्त पाणी खिंडसी तलावात सोडून अधिक पाणीसाठा निर्माण करण्यात येणार आहे. या अतिरिक्त पाणीसाठ्यापासून खिंडसी उच्च पातळी सिंचन कालव्याद्वारे रामटेक तालुक्यातील १२ गावांना व मोहाडी तालुक्यातील ४ गावांतील २४९३ हे. लाभक्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. सद्यस्थितीत खिंडसी पुरक कालव्याचे बांधकाम ६० टक्के पूर्ण झाले असून उपलब्ध निधीनुसार उर्वरित काम प्रगतीत आहे.
- (४) विलंब झालेला नाही.

**जैतापूर (ता.जि.सातारा) या गावातील मारुती मंदिराजवळून
जाणाऱ्या ओढ्याजवळील रस्ता खचल्याबाबत**

- (३९) ३९५८० (१३-०१-२०१६). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) :** सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) जैतापूर (ता.जि.सातारा) या गावातील मारुती मंदिराजवळून जाणाऱ्या ओढ्याजवळील रस्ता संरक्षक भिंत पडल्याने खचला आहे, हे खरे आहे काय,
 - (२) असल्यास, या रस्त्यावर मंदिरात येणारे भाविक तसेच ग्रामस्थ-विद्यार्थी यांची दररोज ये-जा असल्याने सदर रस्ता खचल्याने धोकादायक बनला आहे, हे ही खरे आहे काय,
 - (३) तसेच खूप मोठा पाऊस झाल्यास ओढ्याला पूर येऊन सदर मुख्य रस्ता खचून गावातील दळणवळण ठप्प होऊ शकते, हे ही खरे आहे काय,
 - (४) असल्यास, ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे संरक्षक भिंत बांधण्याबाबत मागणी केली आहे काय तसेच याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 - (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (३०-०५-२०१६) :(१) व (२) हे खरे नाही, सद्यःस्थितीत रस्ता सुस्थितीत आहे.

- (३) भविष्यात अशी परिस्थिती उद्भवली तरी, पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याने गावातील दळणवळण ठप्प होणार नाही.
- (४) संरक्षक भिंत बांधण्याबाबतची मागणी अद्यापर्यंत शासनास प्राप्त झालेली नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**धुळे (जि.धुळे) येथील पाच सहयोग बँकांचे भारतीय स्टेट
बँकेत विलिनीकरण होणार असल्याबाबत**

(४०) ४१५६२ (२७-०४-२०१६). श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय नियोजन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) धुळे (जि.धुळे) येथील पाच सहयोग बँकांच्या भारतीय स्टेट बँकेत विलिनीकरण होणार आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शहरातील बँक कर्मचारी संघटनेने बंद पुकारून कोट्यावधींचा व्यवहार ठप्प होऊन ग्राहकांचे हाल झाले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०१-०६-२०१६) :(१), (२) व (३) नाही.

तथापि, बँकांचे विलिनीकरण हा विषय राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरचा असून सदर विषयाबाबत भारत सरकारच्या केंद्रीय अर्थ मंत्रालयाने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे राज्य स्तरीय बँकर्स समितीने कळविले आहे.

तसेच,केंद्र शासनाच्या दि.१७ मार्च,१९७८ च्या पत्रानुसार बँकिंग हा विषय केंद्रीय सूचीत समाविष्ट आहे. ग्रामीण बँका, राष्ट्रीयकृत व वाणिज्यिक बँकाची व्यावसायिक ध्येयधोरणे व निती निर्धारण भारतीय रिझर्व्ह बँकेकडून होत असल्याने बँकांबाबतच्या तक्रारीबाबत कार्यवाही करण्याची वा त्यांना थेट निर्देश देण्याची बाब ही केंद्र शासनाशी संबंधित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्याचा महसूल वाढविण्यासाठी व गोरगरीब नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा
उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत**

(४१) ४१८७७ (२९-०४-२०१६). श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय वित्त मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाच्या महसूल वाढविण्यासाठी सुरु असलेली कार्यवाही पूर्ण झालेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी राज्याचा महसूल वाढविण्यासाठी व गोरगरीब नागरिकांना आवश्यक मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना वा कार्यवाही केली,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०१-०७-२०१६) :(१) दंड हा महसूलाच्या उत्पन्नात वाढ करण्याचे स्रोत नसून विविध करांच्या माध्यमातून महसूल वाढ करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येत असून ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे.

(२) महसूल वाढविण्याच्या अनुषंगाने मा.मुख्यमंत्री, मा.मंत्री वित्त तसेच सचिव (वित्त) स्तरावर संबंधित विभागांचा आढावा घेतला जात आहे. राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमार्फत गोरगरीब नागरिकांना आवश्यक मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत असून त्यानुषंगाने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतर्गत व योजनेत्तर योजनांसाठी आवश्यक तो निधी अर्थसंकल्पाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक जिल्ह्यात मानव विकासासाठी उर्वरित निधी मिळण्याबाबत

(४२) ४३२४२ (३०-०४-२०१६). श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.मधुकरराव चव्हाण (तुळजापूर), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय नियोजन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक जिल्ह्यात मानव विकासासाठी ७.९५ कोटी रुपयांचा प्राप्त निधी माहे जानेवारी अखेरपर्यंत खर्च झाल्याने उर्वरित २.५ कोटी निधीची प्रतिक्षा संबंधित यंत्रणेला लागली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०२-०६-२०१६) :(१) नाही, मानव विकास कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यास फेब्रुवारी, २०१६ अखेर वितरित रु.७५६.९६ लक्ष निधीपैकी विविध यंत्रणांचा खर्च रु.५८२.१६ लक्ष झाला आहे. परिणामी उर्वरित निधीची प्रतिक्षा यंत्रणांना लागली असल्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्र राज्य पेपर व ऑनलाईन पध्दतीने लॉटरी विक्रेत्याच्या विविध मागण्याबाबत

(४३) ४४४८२ (३०-०४-२०१६). श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय वित्त मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र राज्य पेपर व ऑनलाईन पध्दतीने लॉटरी विक्रेत्यांना शासनाकडून संरक्षण मिळावे, स्टॉल मिळावेत, लॉटरीचे कमिशन वाढविण्यात यावे इत्यादी अनेक मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याची बाब सन २०१६ च्या चौथ्या आठवड्यात वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू मागण्यांच्या पूर्ततेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०१-०६-२०१६) : (१),(२) व (३) लॉटरी विक्रेत्यांकडून शासनाकडून संरक्षण मिळावे, स्टॉल मिळावेत या मागण्यांबाबत २०१६ मध्ये प्राप्त निवेदन संबंधित विभागांकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्याची केवळ पेपर लॉटरी चालविण्यात येत आहे. ऑनलाईन लॉटरी चालविण्यात येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या ऑनलाईन लॉटरीचे कोणीही विक्रेते नाही. महाराष्ट्र राज्याच्या पेपर लॉटरीसाठी बाजारातील परिस्थिती विचारात घेऊन लॉटरी सोडतनिहाय तिक्रीट विक्रीवर योग्य कमिशन देण्यात येते.

राज्यातील सर्व निवृत्तीवेतन धारकांना सुधारीत आश्रवासित

सेवांतर्गत प्रगती योजना लागू करण्याबाबत

(४४) ४४४८४ (३०-०४-२०१६). श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय वित्त मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वित्त विभागाने दिनांक १ जुलै, २०११ रोजी जाहीर केलेल्या आदेशात जे कर्मचारी दिनांक १ ऑक्टोबर, २००६ ते दिनांक ३१ मार्च, २००६ या कालावधीत सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना सुधारीत आश्रवासित सेवांतर्गत प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय नसल्याचे नमूद केल्याने सातत्याने २४ वर्षांपेक्षा जास्त सेवा करूनही राज्यातील अनेक सेवानिवृत्त कर्मचारी सदर योजनेच्या लाभापासून वंचित असल्याची बाब लोकप्रतिनिधी यांनी माहे जानेवारी, २०१५ च्या तिसऱ्या सप्ताहात वा त्या सुमारास निवेदनाद्वारे मा. वित्त मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले,

(३) असल्यास, चौकशीनुसार राज्यातील सर्व निवृत्तीवेतन धारकांना दिनांक १ ऑक्टोबर, २००६ पासून "सुधारीत आश्रवासित सेवांतर्गत प्रगती योजना" लागू करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०१-०६-२०१६) :(१) होय,हे खरे आहे. फेब्रुवारी,२०१५ मध्ये प्रा.सौ.देवयानी फरांदे,आमदार,नाशिक यांनी सदरहू बाब मा.मंत्री (वित्त) यांना निवेदनाद्वारे सादर केली.

(२),(३), (४) दिनांक १ ऑक्टोबर,२००६ ते दिनांक ३१ मार्च,२०१० या कालवधीत जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ अनुज्ञेय करण्याप्रकरणी मा.उच्च न्यायालय,मुंबई व औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका न्यायप्रविष्ट आहेत.

कोल्हापूर विक्रीकर विभागातील प्रशासकीय कार्यपध्दतीतील त्रुटीबाबत सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत

(४५) ४४४८५ (३०-०४-२०१६). श्री.सुनिल शिंदे (वरळी), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी) : सन्माननीय वित्त मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर विक्रीकर विभागात २५० कोटीच्या परताव्यात प्रशासकीय कार्यपध्दतीतील त्रुटीबाबत संबंधित अधिकारी सेवानिवृत्त होऊन ४ वर्षे उलटल्याने नियमानुसार विभागीय चौकशी करता येत नसल्याने याबाबत शासनाने विधी व न्याय विभागाकडून मार्गदर्शन मागविले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी विधी व न्याय विभागाकडून शासनास मार्गदर्शन प्राप्त झाले आहे काय,

(३) असल्यास, विधी व न्याय विभागाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शनाचे थोडक्यात स्वरूप काय आहे आणि तदनुषंगाने शासनाने संबंधित सेवानिवृत्त अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०१-०६-२०१६) :(१) होय.

(२) होय.

(३) विधी व न्याय विभाग यांनी अभिप्राय नमूद करून, भारतीय दंड संहितेमधील कलम ४६३, ४६४, ४६५, ४६८ व लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम १३(१)(ई) मधील तरतूदीनुसार, तपासणी करून, वित्त विभागाने त्यांच्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा असे कळविलेले आहे. विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायाच्या अनुषंगाने विक्रीकर आयुक्तांचे अभिप्राय मागविण्यात आले असून, त्यानुसार पुढील तपासणी करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्य शासनाच्या सेवानिवृत्त व निवृत्तीच्या मार्गावर असलेल्या
कर्मचाऱ्यांवर लावलेला अधिभार सेवाकर**

(४६) ४७१७९ (३०-०४-२०१६). श्री.सदा सरवणकर (माहिम) : सन्माननीय वित्त मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत असलेल्या परंतू सेवानिवृत्तीच्या अंतिम वर्षात पदापर्ण करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर सक्तीने लावण्यात आलेल्या विमाछत्र योजनेच्या वार्षिक हप्त्यावर अधिभार सेवाकर व आता सेवाकरांवर स्वच्छ भारत अभियानाचा आणखीन ०.५ टक्के अधिभार राज्य शासनाने लागू केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास सदर योजनेनुसार पुढील काळात स्वच्छ भारत अभियानाचा आर्थिकभार हा राज्य शासनाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवरील लावण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, दिनांक २५ जून, २०१५ रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार राज्य शासनाने या योजनेसाठी कर्मचाऱ्यांना भराव्या लागणाऱ्या विमा हप्त्यावर १४ टक्के सेवाभारही लागू केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, निवृत्त झालेले व निवृत्त होणारे शासकीय कर्मचाऱ्यांवर सेवाभार विमा हप्त्यावर सेवाकर आदि लावण्याची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०१-०६-२०१६) :(१) होय.

(२) होय.

(३) होय.

(४) सदर सेवाकर हा केंद्रशासनाने लागू केला आहे.

**जिल्हा नियोजन मंडळाच्या रस्ते विकासाच्या निधी वाटपाची
सुत्र तालुक्यासाठी ही लागू करण्याबाबत**

(४७) ४८७३५ (०३-०५-२०१६). श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय नियोजन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासनाच्या वतीने जिल्हा नियोजन मंडळाला रस्ते विकासाचा निधी वाटप करतांना वापरण्यात आलेले सुत्र तालुक्यासाठी ही लागू करण्याबाबतचा निर्णय माहे नोव्हेंबर २०१५ मध्ये वा त्यादरम्यान घेण्यात आलेला आहे, हे खरे आहे काय
- (२) असल्यास, निर्णयाचे स्वरूप काय आहे व सदर निर्णय लागू करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०१-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.
(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**सीना- मेहकरी- कुकडी (ता.आष्टी, जि.बीड) पाणी उपसा सिंचन
योजनेतील कामे उपअभियंताविना प्रलंबित असल्याबाबत**

(४८) ५०१९८ (३०-०४-२०१६). अॅड.भीमराव धोंडे (आष्टी) : सन्माननीय जलसंपदा मंत्री
पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सीना- मेहकरी- कुकडी (ता.आष्टी, जि.बीड) पाणी उपसा सिंचन योजनेतील कामे कृष्णा खोरे उपविभागात सदयस्थितीत नियमित उपअभियंता कार्यरत नसल्याने प्रलंबित असल्याची बाब माहे फेब्रुवारी २०१६ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले,
- (३) असल्यास, चौकशीनुसार कृष्णा खोरे उपविभागात नियमित उपअभियंत्यांची नियुक्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०१-०६-२०१६) : (१) व (२) सिना मेहकरी उपसा सिंचन योजनेचे काम उस्मानाबाद मध्यम प्रकल्प विभाग, उस्मानाबाद अंतर्गत लघु पाटबंधारे उप विभाग आष्टी ता.आष्टी, जि.बीड या उप विभागाकडे आहे. या उपविभागातील उपविभागीय अभियंता हे पद रिक्त असल्यामुळे सदर ठिकाणी प्रदेश कार्यालयाचे दिनांक ३०.०५.२०१५ रोजीचे आदेशान्वये श्री.अ.अ.घाटे यांची पदोन्नतीने पदस्थापना केली होती. तथापि, मा.न्यायाधिकरणाने त्यांना पदोन्नतीच्या पदावर हजर होण्यास स्थगिती आदेश दिल्याने श्री.अ.अ.घाटे हे सदर पदावर हजर होऊ शकले नाहीत. उपअभियंता या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. ए. एल. पालवणकर, शाखा अभियंता यांचेकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडून या उपविभागामार्फत १) मेहकरी धरणाची उंची वाढवणे २) अॅप्रोच चॅनलचे काम ३) पंपहाऊस ४) स्वीचयार्ड चे काम ५) धिर्डी, कडा, पिंपळसुटी हे कोल्हापूर पध्दती बंधारे व पिंपरी घुमरी व पांढरी ही कामे पूर्ण करून सिंचन व्यवस्थापनास हस्तांतरीत करण्यात आली आहेत.
(३) व (४) उप अभियंता संवर्गात पदोन्नतीची प्रक्रीया प्रगतीत आहे. त्यामधून ह्या ठिकाणी नियमित उपअभियंता उपलब्ध करून देण्यात येईल.

जी.एस.टी (GST) प्रस्तावित वस्तू सेवा कर प्रकणाली लागू करण्याबाबत

(४९) ५१९५४ (२९-०४-२०१६). श्री.जयंत पाटील (इस्लामपूर) : सन्माननीय वित्त मंत्री
पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाने व्हॅल्यू अडेड टॅक्स (VAT) ला बदलून जी.एस.टी (GST) या नव्या करप्रणालीचा स्वीकार करण्यास मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, स्वीकार केल्यास शासनाचे उत्पन्न किती पटीने वाढण्याची शक्यता आहे व याबाबत आवश्यक ती यंत्रणा राज्य शासनाने तयार केलेली आहे काय,
- (३) असल्यास, त्याचे थोडक्यात स्वरूप काय ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०१-०६-२०१६) :(१) सदयस्थितीत लागू असलेला व्हॅल्यू अडेड टॅक्स (VAT) ला बदलून जी.एस.टी. (GST) प्रणाली स्वीकारण्यास शासनाची सहमती आहे. तथापि, नवीन कर प्रणाली संबंधित घटना दुरुस्ती विधेयक राज्यसभेत प्रलंबित आहे. सदर विधेयकास राज्यसभेच्या मंजूरीनंतरच सदर विधेयक राज्य विधीमंडळाच्या मान्यतेसाठी सादर होईल.

(२) प्रस्तावित वस्तू व सेवा कर प्रणाली संबंधित विधेयक राज्यसभेच्या मंजूरीस्तव प्रलंबित आहे. यास्तव कर प्रणालीचे निश्चित स्वरूप उपलब्ध नसल्याकारणाने शासनाच्या उत्पन्नात वाढ अथवा घट होईल याविषयी अनुमान काढता येत नाही.

(३) लागू नाही.

**कोल्हापूर जिल्ह्यासह दोन राज्यांना वरदान ठरणान्या दुधगंगा
प्रकल्पावर सोयीसुविधा देण्याबाबत**

- (५०) ५२४०० (२५-०४-२०१६). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) कोल्हापूर जिल्ह्यासह दोन राज्यांना वरदान ठरणान्या दुधगंगा प्रकल्पावर निवासी सक्षम अधिकारी नसल्याचे धरण, कॉलनी, बगिचा, आय.बी. आणि वसाहतमध्ये अनेक समस्या निर्माण होत आहेत, हे खरे आहे काय,
 - (२) तसेच काळम्मावाडी प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी हे पद सक्षम निवासी मिळत नसल्याने याही प्रकल्पात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
 - (३) असल्यास, सदरचे अधिकारी फक्त २६ जानेवारी, १५ ऑगस्ट व लोकप्रतिनिधी यांची भेट असणार तेव्हाच उपलब्ध होतात, हे ही खरे आहे काय,
 - (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व चौकशीनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 - (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२६-०५-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) धरण उपविभागास दिनांक ३०/११/२०१४ ते १७/०६/२०१५ तसेच दिनांक ०१/११/२०१५ ते ३१/०१/२०१६ या कालावधीत नियमित अधिकारी नसल्याने सदर पद अतिरिक्त कार्यभारात होते. दिनांक ०१/०२/२०१६ पासून नियमित अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे प्रश्न उद्भवत नाही.

वि.स. १५० (32)

- (३) दुधगंगा प्रकल्पावर नियमित अधिकाऱ्याची नियुक्ती झाली असल्याने प्रश्न उद्भवत नाही.
(४) प्रश्न उद्भवत नाही.
(५) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.